AADI INDUSTRIES LIMITED

421, 4th Floor, Kailash Plaza, VallabhBaug Lane, Near R-Odeon Mall, Ghatkopar (East),

Mumbai – 400077.

Date: May 30, 2024

To, **BSE Limited** Department of Corporate Services, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

Ref: Scrip Code: 530027 ISIN : INE563D01013

<u>Sub:</u> <u>Submission of Newspaper publication of Extract of Standalone Audited</u> <u>Financial Results for the quarter and year ended on March 31, 2024.</u>

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are hereby submitting the newspaper publication of an Extract of Standalone Audited Financial Results for the quarter and year ended on March 31, 2024, as published in the Financial Express-English and Pratahkal - Marathi in today's edition i.e. May 30, 2024.

You are requested to take the above information on your records.

Thanking You, Yours Truly, For Aadi Industries Limited

RUSHABH Digitally signed by RUSHABH JITENDRA JITENDRA SHAH SHAH Date: 2024.05.30 11:43:08 +05'30'

Rushabh Shah Managing Director DIN: 01944390

Encl: a/a

40

WWW.FINANCIALEXPRESS.COM

FINANCIAL EXPRESS

EAST COAST RAILWAY

CORRIGENDUM-3 to

Tender No.:-

EPC-CECONJDB2024005

Necessary changes have been made in Tender Closing Date & Time of the above

AS PUBLISHED NOW TO BE READ AS 30.05.2024, 1200 Hrs. 18.06.2024, 1200 Hrs. For detailed corrigendum please visit

mentioned Tender Notice No.

SHIVALIK BIMETAL CONTROLS LIMITED Regd. Office: 16-18, New Electronics Complex

Chambaghat, District Solan (Himachal Pradesh)-173213 CIN : L27101HP1984PLC005862

EXTRACT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH, 2024

						(₹ in lakhs, e	xcept EPS)	
8557			Standalone		Consolidated			
SL No.	Particulars	Quarter Ended 31.03.2024	Year Ended 31.03.2024	Quarter Ended 31.03.2023	Quarter Ended 31.03.2024	Year Ended 31.03.2024	Quarter Ended 31.03.2023	
		Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	
1	Total Income from operations Net Profit for the period (before Tax, Exceptional and / or	12,713.16	46,979.80	11,174.96	14,174.17	52,805.30	12,531.90	
3	Extraordinary items)	3,309.90	10,828.62	2,480.70	3,339.29	11,175.45	2,567.80	
8	Net Profit for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	3,309.90	10,828.62	2,480.70	3,339.29	11,175.45	2,567.80	
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	2,529,65	8,113.38	1,889.69	2,568.09	8,426.54	2,150.63	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive	1990 1990 1990 1990 1990 1990 1990 1990		0.02606880 : 0.055648538	1922 - 192		2022/02/2022	
	Income (after tax)]	2,533.44	8,097.06	1,889.01	2,567.43	8,407.22	2,149.91	
67	Equity share capital (Face Value of the Share ₹ 2/- Each) Other Equity (excluding Revaluation Reserves) as per	1,152.08	1,152.08	1,152.08	1,152.08	1,152.08	1,152.08	
	audited balance sheet of previous year		31,639.41		200	32,998.52		
8	Earnings Per Share (Face value of the share ₹ 2/- each) (not annualised)					1997-0-962-01.202		
	a) Basic	4.40	14.06	3.28	4.46	14.59	3.73	
	b) Diluted	4,40	14.06	3.28	4.46	14.59	3.73	

NOTES:

Place : New Delhi

Dated : 29.05.2024

1. The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the guarter and year ended 31" March, 2024 filed with the Stock Exchange under Regulation- 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Audited Financial Results for the guarter and year ended 31" March, 2024 are available on the websites of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and the company's website (www.shivalikbimetals.com).

The Board of Directors at their meeting held on 29th May, 2024 have recommended a final dividend of Rs. 1.00 per equity share of the face value of Rs.2/- each, subject to the approval of the shareholders in the ensuing Annual General Meeting. With this, the total dividend for the year (including interim dividend of Rs. 0.70 per equity share paid during the year) is Rs.1.70 per share.

The above financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meeting(s) held on 29" May, 2024. The Statutory Auditors of the Company have carried out the Audit of the above results and have expressed an unmodified report thereon.

> For and on Behalf of Board of Directors Sdi

> > (N. S. Ghumman) Managing Director DIN: 00002052

Re	SAJAJ STEEL (CIN : L gd. Off. : Plot No. C-108, MID Tel. : +91-07 E-mail : cs_legal@baja (TRACT OF AUDITED CO	27100MH1 C Industrial 104-238101 ajngp.com; \	961PLC0 Area, Hingr I, Fax : 07 Vebsite :	11936) na, Nagpur 104-2370 www.baja	440016 (N 67; jngp.com	1H) India.
QUARTER /		19-040-000000000000000000000000000000000	(Rupee	is in Lakhs, ex	cept per Eamir	
Sr. No.	PARTICULARS	100000000000	UARTER END	31/12/2023	31/03/2024	1 ENDED 31/03/2023
		31/03/2024	100000000	1.0.0.0000000	2.0000 P2(24)	1.00/20/2325
1	This is a second s		dited	Unaudited	Aud	and the second part of the second
2	Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period before Exceptional Items	3,092,91	2,378.57	12,713.24	56,660.56 7,960.54	56,354.84 8,943.30
3	Exceptional Items - Profit/(Loss)	1	456.35	14		456.35
4	Net Profit/(Loss) for the period before tax	3,092.91	2,834.92	1,330.10	7,960.54	9,339.65
5	Net Profit/(Loss) for the period after tax	2,255.24	1,709.17	1,004.70	5,901.51	6,750.50
6	Total Comprehensive Income for the period (after tax)	2,252.19	1,682.00	1,010.01	5,915.04	6,731.47
7	Paid up Equity Share Capital	1 5		1 S		1

LANDMARC LEISURE CORPORATION LTD

Reg. Office: 303, Raaj Chamber, 115 R.K. Paramhans Marg (Old Nagardas Road), Near Andheri Station Subway, Andheri - East, Mumbai, Maharashtra, 400069

CIN: L65990MH1991PLC060535 | Website: www.llcl.co.in | Email ID: grievances@llcl.co.in

EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

0.			Quarter ende	4	Veer	(₹ in Lakhs ended
Sr. No.	Particulars	31-Mar-24 (Audited)	and the set of the set	31-Mar-23	31-Mar-24 (Audited)	31-Mar-23 (Audited)
1	Total Revenue from Operations	16.48	11.23	61.00	52.24	107.56
2	Net Profit / (Loss) for the period before Tax (before Exceptional and/or Extraordinary items)	-35.16	-14.46	-77.73	-74.29	-350.47
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-35.16	-14.46	-77.73	-74.29	-350,47
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	-35.63	-14.46	-77.73	-74.76	-350.47
5	Total Comprehensive Income for the period (after tax)	-35.63	-14.46	-77.73	-74.76	-350.47
6	Equity Share Capital (Face Value of Re. 1/- each)	8000.00	8000.00	8000.00	8000.00	8000.00
7	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the audited Balance Sheet of the previous year)					
8	Earning per share 1. Basic : 2. Diluted :	0.00	0.00	0.01 0.01	0.00 0.00	0.04 0.04

Notes:

a The above audited financial results were reviewed by the Audit Committee at its meeting held on 28th May 2024 and were approved by the Board of Directors its meeting held on even date. The Statutory Auditors have conducted the limited review of the current quarter financial results as per SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015.

The Company has given Interest free Loans to three parties for amounting to Rs 318.39 Lacs for which term sheets and other documents are in process of regularazation.

The format for audited quarterly results as prescribed in SEBI's circular CIR/CFD/CMD/15/2015 dated 30th November 2015 has been modified to comply with requirements of SEBI's circular dated 5th July 2016; Ind AS and Schedule III to the Companies Act, 2013.* The figures for the previous period have been regrouped and re-arranged, wherever necessary, to make them comparable with the

current period. The Management of the Company has decided to reduce its focus of Wellness activities and concentrate on Films, Media and TV Channel business. Accordingly, it has been decided to terminate the Company's agreements with two parties to whom security deposits have been given and utilize the resources so realized for Entertainment business. Accordingly, the Company is in discussions with both the parties for the refund of the said security deposit along with interest after necessary adjustments if any as agreed mutually. The Company has not recognised interest income amounting to Rs. 5,415.80 lacs on the security deposit given. The Company has not provided for rentals payable to one of the Company amounting to Rs. 1,826.08 lacs for the premises being used in lieu of the unreceived interest income. In case of one of the Company, provisional liquidator has been appointed. In respect of the other Company, only principal recovery is currently being done and based on conservative approach, the Company has decided to recognise the said income only on receipt basis of such income. Further, the Company also contemplates certain adjustments from the said Companies which is currently under discussion.

In the earlier years, the Company had given an interest-free Security Deposit of Rs. 1,500 Lakhs to Shree Ram Urban Infrastructure Ltd. (SRUIL) as per Memorandum of Understanding (MoU) for establishment and running of wellness centre in the upcoming project of SRUIL, as per the terms of which the Company is entitled to share revenue with SRUIL/society for a specific period. However the Company is in discussion with the said party for refund of deposit.

The Company has not carried out actuarial valuation as per the recommendations of Ind AS 15 issued by ICAI, and instead provided for Gratuity on accrual basis as per Management Estimates. The management is of the opinion that the provision created in the books is sufficient considering the number of employees & it has provided the same in current year on ad-hoc basis

In terms of SEBI order dated January 20, 2022 the company its directors and CFO have deposited the penalty imposed upon them. In the earlier years, the Company had entered into a Revenue Sharing Agreement for occupying commercial spaces of SKM Real Infra Limited (formerly SKM Fabrics (Andheri) Ltd.) (SKM). As per the Agreement, the Company had given an interest-free Security Deposit to SKM in relation to running business of Wellness Academy, other allied activities and Films, Media and TV Channel etc. The Company had acquired larger space in the past and thus on non-usage of such larger spaces, the same was returned to SKM and certain potion of deposit was received back from SKM. The closing balance of the said deposit as on 30th June 2022 is Rs. 2,218.28 lakhs which is higher than the space occupied by the Company. The Management has evaluated that the deposit for the space occupied by the Company should be approximately Rs. 1,000 lakhs. Hence, the Company is in advanced discussion with SKM for proportionate refund i.e. Rs. 1218.28 lakhs and is hopeful for recovery in near future.

	dministrative	Officer(Con)/		
PR-21/CH/24-25	δ Ε	Shubaneswar	1	
Regd. Off: 202, Ashfo Mahim (V Email: futurist	990MH1971 rd Chamber Vest), Mumb icsecurities ww.futuristic ED FINANC	PLC01513 s, Lady Jan bai - 400 01 imited@ya securities.c CIAL RESU	17 mshedji Ro 6 hoo.in :om JLT FOR T	oad, HE
Particulars	QUARTER ENDED (Audited) 31.03.2024	QUARTER ENDED (Audited) 31.03.2023	YEAR ENDED (AUDITED) 31.03.2024	YEAR ENDED (AUDITED) 31.03.2023
Fotal income from operations (net)	1.61	4.02	11.32	7.1
Net Profit for the period before tax Net Profit / (Loss) for the	-1.66	1.72	-8.74	-2.97
veriod After tax Reserves excluding	0.26	1.72	-6.82	-1.74
Revaluation as per balance sheet	-57.97	-49.42	-57.97	-49.42
Equity Share Capital face value of Rs.10 each Earning per share of Rs.10 each (before	195.00	195.00	195.00	195.00
extraordinary items) Basic filuted Earning per share of Rs.10 each (After	0.01 0.01	0.09 0.09	-0.35 -0.35	-0.09 -0.09
extraordinary items) Basic diluted	0.01	0.09	-0.35 -0.35	-0.09 -0.09

 The above is extract of detailed format of Audited Quartely/Yearly Financial Result duly reviewed by the Audit Committee, have been approved by the Board of Directors in its meeting held on May 29,2024. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Result are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com).

By Order of the Board

	Landmarc Leisure Corporation Limited
	Sd/-
	K. R. Mahadevan
Date: May 28, 2024	Whole Time Director
Place: Mumbai	DIN: 07485859

PUBLIC E-AUCTION NOTICE FOR SALE OF ASSETS OF "KAMLA LANDMARK PROPERTIES PRIVATE LIMITED" ON "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS, WHATEVER THERE IS AND WITHOUT RECOURSE BASIS" Notice is hereby given to the public in general and Borrowers / Guarantors in particular by SICOM Ltd. that the under mentioned property mortgaged to SICOM Limited on which SICOM is having exclusive charge was taken possession of under the provisions of Section 29(1) of The State Financial Corporation Act, 1951 [SFC Act] and will be sold through public E-Auction on "As is where is, As is what is, Whatever there is and Without recourse basis" in terms of Order of Bombay High Court in Interim Application No.1321 of 2019 in Company Petition No. 65 of 2016 dated April 19, 2023 on July 02, 2024 at 11:00 am through E-Auction at https://eauction. auctiontiger.net for recovery of SICOM's dues. Offers are invited in the sealed envelope along with Earnest Money Deposit (EMD) payable by Demand Draft of Nationalized Bank / Scheduled Commercial Bank or NEFT / RTGS from interested parties in respect of the

Registered Office: Solitaire Corporate Park, Building No. 4, Guru Hargovindji Road,

Place : Mumbai Date : May 29, 2024

Sd PRADEEP JATWALA DIRECTOR DIN: 00053991

New Markets Advisory Limited

Regd. Office: Om Metro, Chandrakunj, Plot No. 51, 2nd Floor J.P. Road, Azad Nagar Metro Station, Next to Sony Mony, Andheri (West) Mumbai- 400058

EXTRACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31-03-2024

		0 23				(In Lakhs
Sr		9	auarter Ende	ed	Year	Ended
No	Particulars	31.03.2024 (Audited)	31.12.2023 (Unaudited)	and the second se	31.03.2024 (Audited) 2.98 (12.84) (12.84) (12.84) 124.00 10.00 (1.04)	31.03.202 (Audited)
1	Total income from Operations and other Income	0.70	0.45	0.71	2.98	8.13
2	Net Profit / Loss for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(2.98)	(1.72)	(2.50)	(12.84)	(27.25)
3	Net Profit / Loss for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items	(2.98)	(1.72)	(2.51)	(12.84)	(27.25)
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / Loss for the period (After tax) and Other Compreshensive Income(After tax)]	(2.98)	(1.72)	(2.51)	(12.84)	(28.86)
5	Equity Share Capital	124.00	124.00	124.00	124.00	124.00
6	Earnign Per Shares (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -	10.00	10.00	1.00	10.00	10.00
	1. Basic:	(0.24)	(0.14)	(0.20)	(1.04)	(2.20)
	2. Diluted:	(0.24)	(0.14)	(0.20)	(1.04)	(2.20)

Note: The above is an extract of the detailed format of the audited Financial Results for the Quarter and year ended 31st March,2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Format of the Financial Results are available on the website of Stock Exchange at www.bseindia.com and Company's website.

For and on behalf of the Board

10 T	in the second seco
N	ABDULRAHIM ALLABUX KHAN
	Director
17	DIN :05152917

Kamla Landmark Properties Private Limited - SICOM Outstanding dues position as on 31.03.2024

standing thereon or to be constructed thereon except Unit No.502 therein and bounded as follows:

SICOM Chakala, Andheri (East), Mumbai - 400093.

Brief description of the property put up for sale under Section 29 (1) of SFC Act:

LIMITED Tel. No.: 022-66572700, Website: www.sicomindia.com

1	Principal outstanding (Rs. in Cr.)	Interest Outstanding (Rs. in Cr.)	Total Outstanding (Rs. in Cr.)
	50.00	295.19	345.19

*All that piece of land or ground bearing Plot No.17/A. Mahal Industrial Estate, bearing CTS No. 46/5 of Village Mulgaon

admeasuring 2097.72 sq.yards or thereabout equivalent to 1753.95 square metres or thereabouts situate at Mahakali Caves

Road Mumbai- 400093 in the Registration District and Sub-district Of Mumbai City together with Building and Structures

On or towards the North- by Property bearing Plot No 18/A C.T.S No 6/3; On or towards the South- by a Road; On or towards the

East- by property bearing CTS No. 47 & 48; On or towards the West- by property bearing Plot No.17/B, CTS No. 46/4.

*The above mentioned property is also a security that is ranking pari passu for the loan given to Kamla Landmark Construction Private Limited (Total Outstanding dues as on 31.03.2024 - Rs. 146.61 Crores) and Kamla Real Estate Hub Private Limited (Total Outstanding dues as on 31.03.2024 - Rs. 231.37 Crores)

Reserve Price (Rs. in Cr.)	,	Date and time for inspection of property	Last date for submission of offer	Date and Time of Auction
48.53	4.85	June 14, 2024, between 11:00 am to 04:00 pm	July 01, 2024 up to 04:00 pm	July 03, 2024, between 11:00 am to 01:00 pm at https://eauction.auctiontiger.net.

1. The property is being sold in terms of order of Hon'ble High Court of Bombay dated April 19, 2023 of the Interim Application No. 1321 of 2019 in Company Petition No. 65 of 2016.

2. The sale is subject to the acceptance of offer by SICOM Ltd. and The Hon'ble High Court of Bombay.

3. The bid increase amount will be Rs. 5.00.000/- and in multiples thereof.

below mentioned property.

4. Prospective bidders may avail online training from service provider M/s. e-Procurement Technologies Ltd. (Auction Tiger) and Mr. Ram Sharma (Mobile No. 8000023297, E-mail ID- ramprasad@auctiontiger.net), Helpline E-mail ID: support@auctiontiger.net.

5. Prospective bidders are advised to visit website https://eauction.auctiontiger.net for detailed terms & conditions and procedure of sale before submitting their bids. The auction sale is subject to the general terms and conditions of sale the above mentioned property, a separate copy whereof can be obtained by bidders from www.sicomindia.com or https://eauction.auctiontiger.net. Even if the bidder does not obtain a copy of the general terms and conditions of sale, it would be presumed that the bidder has obtained, perused. examined and accepted the same.

6. For participating in the public auction, the intending bidders/offerors shall have to deposit the Earnest Money Deposit (EMD) of Rs. 4.85 Crores by Demand Draft drawn on Nationalized Bank / Scheduled Commercial Bank in favour of 'SICOM LIMITED' payable at Mumbai to be submitted by July 01, 2024 up to 04:00 pm.

EMD may also be deposited by through RTGS / NEFT by July 01, 2024 up to 04:00 pm as per schedule given below in the account as per details as under:

Beneficiary Name	SICOM Limited
Beneficiary Bank Name	HDFC BANK LTD
Beneficiary Account No.	57500001508823
Branch Address	HDFC BANK LTD., GROUND FLOOR, JEHANGIR BUILDING, M G ROAD, FORT, MUMBAI 400001
IFSC Code	HDFC0000060

Prismx	Global	Ventures	Ltd
E TO DE LES MANUEL CARDON AND	L74110MH1973	PLC016243	
Address: 2nd floor, Purva Building, Tej	jpal Scheme Road I	No 3, Vileparle East, Mun	nbai City, Maharashtra-400057

Email Id: infogromo@gmail.com, website:https://kamalakshifinance.wordpress.com/ (EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULT FOR THE

QUARTER / YEAR ENDED ON 31ST MARCH, 2024)

			Standalone	ŝ	Consolidated		
	Particulars	Quarter ended 31st March, 2024	Quarter ended 31st March, 2023	Year ended 31st March, 2024	Quarter ended 31st March, 2024	Quarter ended 31st March, 2023	Year ended 31st March, 2024
		Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited
1	Total income from operations	621.977	364.169	17,770.221	624.199	365,490	1777.568
2	Net Profit/Loss for the Period Before tax and exceptional items	-36.164	176.396	-1572.091	-49.353	109.053	-1585.887
3	Net Profit/ (Loss) before tax after exceptional items	-36.164	176.396	-1572.091	-49.353	109.053	-1585.887
4	Net Profit/ (Loss) after Tax and Exceptional Items	-29.201	89.162	-1656.394	-42.39	17.667	-1670.191
5	Total Comprehensive Income	-52,319	40.783	-1777.515	-65.507	-30.711	-1791.311
6	Paid-up Equity Share Capital	4390,994	4397.584	4397,584	4390.994	4397.584	4390.994
7	Eaming Per Share Basic	~0.007	0.020	-0.377	-0.010	-0.004	-0.380
	Diluted	-0.007	0.020	-0.377	-0.010	-0.004	-0.380

Note: The above is an extract of the detailed format of Audited Standalone & Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI(Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 The full financial results are available on Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website https://kamalakshifinance.wordpress.com/

SHIVAGRICO IMPLEMENTS LIMITED

CIN. L28910MH1979PLC021212

Regd Off.: A-1, Gr. Floor, Adinath Apartment 281, Tardeo Road, Mumbai 400007,

Tel: 23893022/23 Email: shivimpl@shivagrico.com Website: www.shivagrico.com

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR

THE QUARTER \ YEAR ENDED 31ST MARCH, 2024

(In terms of Regulations 47 (1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Reguirements) Regulations, 2015)

Quarter Ended

as on

(3.17)

(3.17)

(3.42)

3.02

501.36

(0.07)

(0.07)

31-03-2024 31-03-2023 31-03-2024 31-03-2023

906.98 4,360.29

as on

1.177.01

5.42

5.42

(1.44)

2.16

501.36

(0.03)

(0.03)

The above is an extract of the detailed format of guarterly/year Results for the period ended on 31st March,

2024 filed with the stock exchange (BSE Limited) under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations. 2015. The full format of the guarterly Financial results are available in the

"Investors" section of the company's website (www.shivagrico.com) and on the stock exchange (www.bseindia.com)

financialexp.epapr.in

For PRISMX GLOBAL VENTURES LIMITED

	me herron fener revi	A16446-10	1,000.00	1010.01	101010-04	01101/41
7	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 5/- Each)	260.00	260.00	260.00	260.00	260.00
8	Reserve excluding Revaluation Reserve as per balance Sheet of Previous Accounting year	_	1	2	32,953.62	27,097.30
9	Earning Per Share in Rupees face value of Rs 5/- Each					
(1)	TES : Key Numbers of Audited Standalone are as under :	n nationalistic)	ults for the Q	luarter and Yi	(Rupe	rch 31, 202 es in Lakhs AR ENDED
Sr. No.	PARTICULARS	31/03/2024	31/03/2023	31/12/2023	YE 31/03/2024	31/03/2023
NO.			a rituarzuza lited	Unaudited		illed
1	Total Income from Operations	17,785.82	11,890.67	12,424.66	50,837.28	50,384.15
2	Exceptional Items - Profit/(Loss)	-	456.35	-	-	456,35
3	Net Profit/(Loss) for the period before Tax	2,951.01	2,665.83	1,323.86	6,432.68	7,998.97
4	Net Profit/(Loss) for the period after Tax	2,145.65	1,593,24	986.32	4,750.48	5,687,68
(2) (3)	The Board of Directors, in its meeting equity share for the financial year en the ensuing Annual General Meeting The figures of the Last Quarter i.e.	ded March 31, of the Compar	2024, subjec 1y	at to the appro	oval of the sha	areholders a
(3)	audited figures in result of full Finan December 31, 2023.					
(4)	The above is an extract of the detail under Regulation 33 of the SEBI (Lis					and a second

For Bajaj Steel Industries Limited Sdl-Rohit Bajaj Chairman & Managing Director DIN: 00511745

RRIL Limited

Regd. Office: A-325. Hariom Plaza. M.G. Road. Near Omkareshwar Temple, Borivali (East) Mumbai - 400 066 CIN: L17121MH1991PLC257750 / Phone : 022-28959644 Email: office@milimited.com / Website: www.milimited.com

Extract of Audited Standalone and Consolidated Financial Results for the guarter

_	an	d year end	ed 31.03.20)24		(Rs.	In Lakhs)
		5	Standalone			Consolidate	d
SL No.	Particulars	Quarter Ended 31.03.24 Audited	Year end 31.03.24 Audited	Quarter Ended 31.03.23 Audited	Quarter Ended 31.03.24 Audited	Year end 31.03.24 Audited	Quarter Ended 31.03.23 Audited
1	Total Income from Operations	77.85	322.42	1288.41	2721.59	9915.51	4475.81
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exeptional and / or Extra ordinary items	42.36	157.49	566.14	256.18	770.70	738.09
3	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exeptional and after Extra ordinary items	42.36	157.49	566.14	256.18	770.70	738.09
4	Net Profit / (Loss) for the period after tax & Extraordinary items)	29.92	118.70	407.16	173.29	574.80	516.31
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit / (loss) After tax and other comprehensive income (after tax)	29.92	118.70	407.16	173.29	574.80	516.31
6	Equity Share Capital	6060.71	6060.71	6060.71	6060.71	6060.71	6060.71
7	Earnings Per Share Basic & diluted (face value of Rs. 5/- each)	0.02	0.10	0.34	0.15	0.48	0.43

Notes:

Place : Mumbai

Dated: 29.05.2024

PLACE : Nagpur

DATE : 29.05.2024

1 The Above results have been recommended by Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 29.05.2024

The above is an extract of the detailed Audited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter and year ended 31.03.2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites viz www.bseindia.com and on the company's website www.rrillimited.com.

For RRIL Limited

The prospective bidders are advised to adhere payment schedule as under:

- a. A payment of 25% of the purchase price (less amount paid as EMD) to be paid within 7 days from the date of acceptance of offer by SICOM
- b. The balance amount i.e. 75% of the purchase price to be paid on or before 15 days (Fifteen Days) from date of acceptance of offer by SICOM by a Demand Draft drawn on any Scheduled bank at Mumbai Branch in the name of SICOM Ltd. or RTGS.
- 9. The offer which is not accompanied with accepted and signed copy of general terms and conditions and requisite EMD or offer received after the above date & time prescribed herein will not be considered/ treated as valid tenders, and shall accordingly be rejected
- 10. SICOM is not bound to accept the highest offer or any offer and may accept any offer or reject all as it shall, in its absolute discretion deems fit.
- 11. SICOM Ltd reserves the right to cancel/postpone the public auction process at any point without assigning any reason thereof.
- 12. The above-mentioned mortgaged property is being sold on "As is where is, As is what is, Whatever there is, Without recourse basis" and without any indemnities and warranties.
- 13. To the best of the knowledge and information of SICOM Ltd., no encumbrance exists on the properties. The bidder shall make himself, herself satisfied in all aspects, including but not limited to any charge, lien, taxes or any other dues. The bidder is further advised to carry out his / her own due-diligence with regards to the said property. SICOM Ltd. will not be held responsible for any charge, lien encumbrance, property tax or any other dues to anybody in respect of the property under the sale. All statutory liabilities / taxes / maintenance, fee / electricity / water charges, gram panchayat & municipal charges, etc. outstanding as on date and yet to fall due would be ascertained by the bidder(s) and would be borne by the successful bidder / purchaser. SICOM Ltd. does not take any responsibility to provide information on the same nor to pay any charges on the mortgaged property of whatsoever nature.
- 14. It shall be the responsibility of the Purchaser/successful bidder to pay 1% (One percentage) of the sale consideration towards Income Tax u/s 194 I A of the Income Tax Act. Such Income Tax shall be paid by the purchaser/successful bidder over and above the price offered by purchaser /successful bidder to SICOM and SICOM shall get the offered/bid price without it being subjected to any type/ sort of deduction therefrom.

15. Schedule of auction is as under:-

	a.	Inspection of prope	rty	June 14, 2024 from 11:00 am to 04:00 pm
	b.	Last date for receiv and uploading docu	ing bids alongwith earnest money ments including proof of payment	July 01, 2024 up to 04:00 pm (for both - DD or RTGS / NEFT)
	c.	Public E-Auction Da	ate and Time	July 03, 2024 between 11:00 am to 01:00 pm *(with auto extension clause of 5 minutes)
	*lf ar	ny bids are received	in the last 5 minutes of the closing time,	the auction will be extended by another 5 minutes.
			FOR FURTHER ENQUIRY OF THE	PROPERTY, PLEASE CONTACT
Mr.	Raj	endra Bhosale	Tel. No.: (022)-66572724, Mobile No.:	: 9833546349, E-mail: rbhosale@sicomindia.com
Mr.	Sac	chin Shankar	Tel. No.: (022)-66572788, Mobile No.:	: 7021241838, E-mail: sshankar@sicomindia.com
) th May, 2024 /lumbai		Sd/- SICOM Limited

VEDD 11789
Place: Murr
Date: 29/06

Ravindra Deshmukh Directo DIN: 00290973

(Rs. in Lakhs)

as on

4.193.03

15.02

15.02

10.11

16.57

501.36

228.38

0.20

0.20

Sd/-

Year Ended

as on

16.20

16.20

7.05

10.65

501.36

239.03

0.14

0.14

For Shivagrico Implements Ltd

Managing Director & Chairman

VIMALCHAND JAIN

DIN 00194574

AADI INDUSTRIES LIMITED

Regd Off.: 421, 4th Floor, Kailash Plaza, Near R-Odeon Mall, Ghatkopar (E), Mumbai-400077 CIN: L25203MH1994PLC206053

Email Id: aadi.industries@hotmail.com Phone No: 9869441118

EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR

	ENDED MARCH	31, 2024			. 3	Rs. In Lakhs)
	<u> </u>	Quarter	r ended on	Year ended on		
Sr. No.	Particulars	March 31, 2024	December 31, 2023	March 31, 2023	March 31, 2024	March 31, 2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited
1,	Total Income from operations	0	0	0	0	0
2.	Profit/ (Loss) before Tax, Exceptional and/or extraordinary items	7.87	(4.77)	(2.40)	(9.18)	(17.69)
3	profit/ (Loss) before Tax (after Exceptional and/or extraordinary items)	7.87	(4.77)	(2.40)	(9.18)	(17.69)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	7.87	(4.77)	(2.40)	(9.18)	(17.69)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	7.87	(4.77)	(2.40)	(9.18)	(17.69)
6	Equity Share Capital	1000	1000	1000	1000	1000
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			2	(1669.18)	(1660.00)
8	Earnings Per Share (of Rs 10/- each) (for continuing and discounted operations)					
1.	Basic:					
2.	Diluted:	(0.08)	(0.05)	(0.01)	(0.09)	(0.18)

The above is an extract of the detailed format of Audited Standalone Financial Results for the year ended March 31, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly and yearly Financial Results is available on the websites of the Stock Exchange i.e. http://www.bseindia.com and on the website of the Company at www.aadiindustries.co

	AADI INDUSTRIES LIMITED
	Sd/-
	Rushabh Shah
Place: Mumbai	Managing Director
Date: May 29, 2024	(DIN: 01944390)

nbai 05/2024

Particulars

(before Tax, Exceptional and / or Extraordinary items)

(comprising Net Profit/ (Loss) for the period after tax

Total Income from operations (Net)

Net Profit/(Loss) for the period before Tax

Net Profit / (Loss) for the period after tax

(after Exceptional and / or Extraordinary items)

(after Exceptional and / or Extraordinary items)

Total Comprehensive Income for the period

and other comprehensive income (after Tax)

Reserves (excluding Revalution Reserve)

(before extra ordinary items) Basic & Diluted

(after extra ordinary items) basic & Diluted

Earning Per Share of Rs. 10/- each

Earning Per Share of Rs. 10/- each

Net Profit/(Loss) for the period

Equity Share Capital

Notes:-

Place :- Falna

Date :- 28-05-2024

Date: 29.05.2024

Place: Mumbai

New Markets Advisory Limited Regd. Office: Om Metro, Chandrakunj, Plot No. 51, 2nd Floor J.P. Road, Azad Nagar Metro Station,

	Next to Sony Mony, Andn	eri (west) iv	iumbai- 4000	358		
EXT	RACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS	FOR THE	QUARTER	AND YEAR	R ENDED 3	1-03-2024
						(In Lakhs)
Sr		0	uarter Ende	d	Year	Ended
No	Particulars		31.12.2023 (Unaudited)		31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)
1	Total income from Operations and other Income	0.70	0.45	0.71	2.98	8.13
2	Net Profit / Loss for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(2.98)	(1.72)	(2.50)	(12.84)	(27.25)
3	Net Profit / Loss for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items	(2.98)	(1.72)	(2.51)	(12.84)	(27.25)
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / Loss for the period (After tax)] and Other Compreshensive Income(After tax)]	(2.98)	(1.72)	(2.51)	(12.84)	(28.86)
5	Equity Share Capital	124.00	124.00	124.00	<u>`</u> /	124.00
6	Earnign Per Shares (of Rs. 10/- each)					
	(for continuing and discontinued operations) -	10.00	10.00	1.00	10.00	10.00
	1. Basic:	(0.24)	(0.14)	(0.20)	(1.04)	(2.20)
	2. Diluted:	(0.24)	(0.14)	(0.20)	(1.04)	(2.20)
Not	. The above is an extract of the detailed format of the	audited Fin	ancial Reg	Its for the O	uprter and v	habra real

31st March, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Format of the Financial Results are available on the website of Stock Exchange at www.bseindia.com and Company's website

For and on behalf of the Board

Cu,	
ABDULRAHIM ALLABUX KHAN	
Director	
DIN :05152917	

(रु. लाखात)

(ম আজার

डीसी इन्फोटेक ॲन्ड कम्युनिकेशन लिमिटेड

सीआवएन : U74999MH2019PLC319622

Date: 29.05.2024

Place: Mumbai

ठिकाण: मुंबई दि. २९ मे, २०२४

नोंदणीकृत कार्यालय : युनिट क्र. २, अस्टिटोक्रेट, तळ मजला, लज्या कंपाऊंड, मोग्रा रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०६९ दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखेरकरिता लेखापरिक्षीत स्थायी वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

			तिमाही अखोर		वर्ष अखोर	वर्ष अखेर
अ. क	विवरण	39.03.2028	38.82.2023	38.03.2023	38.03.2028	39.03.2023
>n		लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	શ્બ,બરબ રદ્દ	१०,२२०.१८	९,६२४.२६	૪૬,૦૬५.७૮	રૂધ,૬૮૬. રૂ૮
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (कर, अतिरिक्त ब/बा अतिविशेष बाबींच्या पूर्व)	ધ્હદ્વ, દ્વદ્વ	૨૮५.७૦	ર૮૬.९५	શ,બદરૂ.દર	૧૪૮.૮५
ą.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा(अतिरिक्त ब/बा अतिबिशेष बाबींच्या पश्चात)	ધહદ્દ, દ્દદ્દ	૨૮५.७૦	ર૮૬.९५	શ,બદરૂ.દર	૧૪૮.૮५
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबींच्या पश्चात)	४२१.२६	૨૧૬.બદ	૨१૪.५૮	१,१६०.९६	હ૦હ.ધ૪
ધ.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (वर्षाकरिता नफा समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	४२१.२६	રશ્દ.બદ	ર૧૪.५૮	१,१६०.९६	હ૦હ.4૪
ξ.	प्रदानित शेअर भांडवल	१,३००.००	१,२००.००	१,२००.००	१,३००.००	१,२००.००
6.	राखीव (दि. ३१.०३.२०२४ अनुसार गत वर्षाच्या लेखागरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित मूल्यांकन राखीव बगळता)	રૂ,રૂધર.હદ્દ	२,४९२.५०	૧,હધ૨.૮૦	રૂ,રૂપર.હર્દ	१,७५२.८०
٤.	उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी) (चालू व खंडित कार्यचलनाकरिता)					
	ए. मूळ	३.२९	શ.હજ	રે.હરૂ	9.48	4.90
	बी. सौम्य	३.१३	१.७९	ર.હરૂ	9.39	4.90

दि. ३१ मार्च, २०२४ अखेर तिमाहीकरिता स्थायी लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा सारांश

			तिमाही अखेर		वर्ष अखेर	वर्ष अखेर
अ.क्र	विवरण	39.03.2028	39.99.9093	३१.०३.२०२३	३१.०३.२०२४	39.03.2023
		लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
ર.	कार्यचलनातून एकूण महसूल	શ્બ,બરબ.રદ્દ	१०,२२०.१८	९,६२४.२६	૪૬,૦૬५.७૮	રૂધ,૬૮૬.૨૮
	कर पूर्व नफा	બહદદદદ	२८५.७०	ર૮૬.९५	શ,બદરૂ.દશ	986.64
ą.	कर पश्चात नफा	૪૨૧.૨૬	રશ્દ.બદ	રશ્૪.૬૮	१,१६०.९६	હાછ હ. ધ્૪
٧.	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	૪૨૧.૨૬	રશ્દ.બદ	રશ્૪.५૮	१,१६०.९६	હ૦હ. ૬૪
टिपः						

टिप: ए. बरील हे सेवी (एलओडीआर) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह दाखल तिमाही व नऊ महिने अखेर दि. ३१.०३.२०२४ करिता अलेखाग्रीवित विनीय अहवालाचा विस्तृत प्रारूपाचा सारांग आहे. संपूर्ण तिमाही विनीय अहवाल यांचा संपूर्ण प्रारूप एलएसइं वेबसाइट www.nseindia.com and www.bseindia.com वर व तसेच करांचीचो वेससाइट www.dcinfolech.com उपलब्ध आहे. २. बरील अलेखामरीक्षित विनीय अहवाल तिमाही व नऊ महिने अखेर दि. ३१.०३.२०२४ चा दि. २१ मे, २०२४ रोजी बुपयवार १०.०० वा. आयोजित समेमध्ये त्यांच्या लेखा समितीमध्ये पुन:निर्धारित केला आहे व दि. २१ मे, २०२४ रोजी बुपयवार, १२.००वा. इसि इन्फोटेक अन्ड कम्युनिकेशन लिमिटेकमरीता मही/-

सही/-चतनकुमार तिंबादिया (डीआयएन ०६७३१४७८) व्यवस्थापकीय संचालक

JM FINANCIAL

जेएम फायनान्शिअल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ७वा मजला, सिनर्जी, आप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००२५. दूर: +९१ २२ ६६३० ३०३०, फॅक्सः +९१ २२ ६६३० ३२२३, वेबसाईट: www.jmfinancialarc.com

परिशिष्ट ४ ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२

जाहीर सूचना
सूचना बाहारे माझे अशील श्रीम. रीटा सुंदरम मेनन बांच्या वतीने
देण्यात येते की, ते फ्लॅंट धारक क्र. ०२, तळ मजला, बिल्डींग
क्लासिक को-ऑप. हा. सो. लि. म्हणून ज्ञात, फादरवाडी,
गाव गोखीवरे, वसई रोड (पू), तालूका वसई, जिल्हा पालघर
येथील व बांधकामित जमिन थारक सर्व्हे क्र. ११८, हिस्सा
क्र. ८, प्लॉट क. ८सी मोजमापित ४३७ चौ.फूट (बिल्ट अप
क्षेत्रफळ) धारक मालमत्ता अर्थात क्षेत्रफळ ४०.६९३ चौ. मीटर
धारक मालमत्तेचे कावदेशीर वारस आहेत व दिवंगत
कु. आशा मोरीन जोसेफ यांनी सदर प्लॅंट श्री. राजा राजन
आचार्य व श्रीम. उमा राजानाचार्य यांच्याकडून खरेदी केला
आहे व नोंदणीकरण क्र. वसई-१-०७०६३-२००७ व विक्री
करार दि. १२.०७.२००७ अंतर्गत आहेत. ज्याअर्थी सदर फ्लॅटचे
मालक दिवंगत कु. आशा मोरीन जोसेफ यांचा
मृत्यू दि. १४.०५.२०२३ रोजी झाला होता व त्यांच्या मृत्यूनंतर
श्रीम. रिटा सुंदरम मेनन या भारतीय अभिहस्तांकन कायदा अनुसार
सदर फ्लॅटच्या १००% मालक बनल्या आहेत.
त्यामुळे मी याद्वारे कोणाही व्यक्तीस सदर फ्लॅट संबंधात कोणालाही
काही सापडल्यास त्यांनी सदर संबंधात सदर प्रसिद्धीच्या तारखोपासून
१४ दिवसांच्या आत मालक यांच्या वरील निर्देशिंत वकील कार्यालय
यांच्या पत्त्यावर वा वकील कार्यालय येथे सूचित/संपर्क करणे
आवश्यक आहे.
श्रीम. रिटा सुंदरन मेनन
काऊंटसाईन
श्री. अवनीश कुमार तिवारी
दि. ३०.०५.२०२४ (वकील उच्च न्यायालय)
दुकान क्र. २१, जय विजय ग्रीन लिंक रोड, नालासोपारा (पू),
तालूका वसई, जिल्हा पालघर.

अंतर्गत पिरामल कॅपिटल ॲण्ड हौसिंग फायनान्स लिमिटेड(पूर्वीची दिवाण हौसिंग फायनान्स कॉपेरिशन लिमिटेड म्हणून ज्ञात) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्यां नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्यां अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमूद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार्यवर मागणी सूचना जारी केली होती आणि सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचनेत नमूद रक्षम जमा करण्यास सांगण्यात आले होते. तदनंतर, सरफायसी कायद्याच्या तरतुर्दीनुसार दि २९ मार्च २०२३ रोजीच्या असाइनमेंट कराराद्रारे (यापुढे असाइनमेंट करार म्हणून संदर्भित) पिरामल कॅपिटल ॲण्ड हौसिंग फायनान्स लिमिटेड(पूर्वीची दिवाण हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणून ज्ञात) ने कर्जदारांशी संबंधित आर्थिक मालमत्ता जेएम फायनान्शिअल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडच्या नावे सर्व अधिकार, शीर्षक आणि व्याजासह त्यासाठी निर्माण केलेल्या अंतर्निहित सुरक्षा व्याजासह नियुक्त केले, अरण्य -ट्रस्टचे विश्वस्त म्हणून त्याच्या क्षमतेनुसार कार्यरत (यापुढे जेएमएफएआरसी म्हणून संदर्भित). कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार, सह-कर्जदार, जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, जेएमएफरआरसीचे प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे. विशेषतः कर्जदाराला आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी परतफेडीच्या तारखेपर्यंत त्यावर व्याजासह नमूद केलेल्या रकमेसाठी जेएमएफएआस्सी च्या शुल्काच्या अधीन असेल. कर्जदार व जामिनदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की. प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायदाच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतद आहे.

Я. Б.	कर्जदार/जामिनदाराचे नाव	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन (स्थावर मालमत्ता)	मागणी सूचना दिनांक आणि रक्कम	ताबा दिनांक
१	(कर्ज खाते क्र.१३९००००२३८५)/ भांडुप शाखा), हय्पीतसिंग वी सुरी (कर्जदार) स्वप्ना हय्पीत सुरी (सह-कर्जदार१)	मालमत्तेचे सर्व भाग व खंड - फ्लॅट क्रमांक ४०२, ४था मजला पद्मा किरण कोहौसोलि, सेक्टर २८, सेक्टर २८ ऑटो स्टैंड जवळ, वाशी, नवी मुंबई ठाणे महाराष्ट्र:-४००७०३	दि.२८/११/२०२३ रोजी रु.१,१६,१५,६०४/- रुपये एक कोटी सोळा लाख पंधरा हजार सहाशे चार आणि फक्त पैसे शून्य	? ७.०५.२०२४
2	(कर्ज खाते क्र.२०७०००४२१८३)/ खारघर शाखा), विनोद पद्मासनन (कर्जदार) पूजा विनोद पद्मासनन (सह-कर्जदार १) कदाचना इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (सह-कर्जदार२)	मालमत्तेचे सर्व भाग व खंड - फ्लॅट क्र. ३०२, ३रा मजला, ए १४ इमारत, रॉयल सिटी सेक्टर १, कळंभे गाव जवळ, शहापूर आसनगाव पूर्व, ठाणे ठाणे महाराष्ट्र:- ४२१६०१	दि.२८/११/२०२३ रोजी रु.४३,२०,७०२/- रुपये त्रेचाळीस लाख वीस हजार सातशे दोन आणि पैसे शून्य फक्त	? ७.०५. २० २४
ŵ	(कर्ज खाते क्र.०२५००००२५६५)/ वसई शाखा), मोहम्मद फारुक अबुबकर कुरेशी (कर्जदार) सायरा अबुबकर कुरेशी (सह-कर्जदार १)	मालमत्तेचे सर्व भाग व खंड - फ्लॅट क्र.सी-१०१, गोवर्धन अपार्ट, आनंद आश्म इंग्लिश स्कूल जवळ पालघर चार रोड पालघर ठाणे महाराष्ट्र:- ४०१४०४	दि.२९/०८/२०२३ रोजी रू.२,८८,८९८/- रुपये दोन लाख अद्ट्याऍशी हजार आठशे अद्ट्याण्णव आणि पैसे शून्य फक्त	? 4.04. 70 78
8	(कर्ज खाते क्र.२४१०००००४४५)/ अंधेरी शाखा), अफसर इर्शाद खान (कर्जदार) वासीद खान (सह-कर्जदार१)	मालमत्तेचे सर्व भाग व खंड - फ्लॅंट क्रमांक ४०१, ४था मजला, ए विंग, हिमगिरी कोहौसोलि, मालवणी गेट क्रमांक ७, मालवणी गेट ७ च्या मशिदीजवळ, मालाड पश्चिम, मुंबई मुंबई उपनगर महाराष्ट्र:- ४०००६४	दि.२९/०८/२०२३ रोजी रु.४६,६३,६४९/- रुपये सहेचाळीस लाख त्रेसष्ट हजार सहाशे एकोणपन्नास आणि फक्त पैसे शून्य	? ४.०५. २०२ ४
4	(कर्ज खाते क्र.०५००००३५४०८)/ मुंबई मेट्रो शाखा), राहिल मोहम्मदहुसैन अगरबत्तीवाला (कर्जदार) सना राहिल अगरबत्तीवाला (सह-कर्जदार १)	मालमत्तेचे सर्व भाग व खंड - फ्लॅट क्र. २०३, २रा मजला, विंग एफ, दुधवाला कॉम्प्लेक्स, बेलासिस रोड, सिटी सेंटर मॉल समोर, मुंबई सेंट्रल, ताख्वेव मुंबई उपनगर महाराष्ट्र: - ४००००८	दि.२९/०८/२०२३ रोजी रु.७६,५४,४७६/- रुपये शहाहत्तर लाख चोपन्न हजार चारशे शहाहत्तर आणि फक्त पैसे शून्य	? 8.04 .70 78
હ	(कर्ज खाते क्र.०१३००००८८९६)/ नवी मुंबई शाखा), अल्सीना डिसुझा (कर्जदार) मुश्ताक खान (सह-कर्जदार १)	मालमत्तेचे सर्व भाग व खंड - फ्लॅंट क्रमांक ३०४, ३रा मजला, इमारत क्रमांक ए-१, लोक यसुना कोहौसोलि, वाझ वान हॉटेलजवळ, भवानी नगर, मिलिटरी रोड मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई उपनगर महाराष्ट्र:- ४०००५९	दि.२८/०६/२०२१ रोजी इ.५४,३१,१२६/- रुपये चोपन्न लाख एकतीस हजार एकशे सब्वीस पैसे आणि फक्त शून्य	ર્સ. ૦૫. ૨૦૨૪
ي	(कर्ज खाते क्र.१४२००००२७२०)/ मीरा भाईंदर शाखा), अक्षय एस चिंचाळकर (कर्जदार) वत्सला ललित त्रिवेदी (सह- कर्जदार१)	मालमत्तेचे सर्व भाग व खंड - फ्लॅट क्र. ३२०४, ३२वा मजला, टॉवर ए, लिंक पार्क, मास्ती सुझुकी मोटर्स जवळ, न्यू लिंक रोड, कांचपाडा मालाड पश्चिम, मुंबई मुंबई उपनगर महाराष्ट्र:- ४०००६४	दि.२८/११/२०२३ रोजी रु.५८,३९,५३७/- रुपये अड्ठावन्न लाख एकोणचाळीस हजार पाचशे सदतीस आणि फक्त पैसे शून्य	? ४.०५. २०२ ४
٢	(कर्ज खाते क्र.००५००००१३४३)/ फोर्ट शाखा), खॉंद्र अंकुश घोणे (कर्जवार) विजय अंकुश घोणे (सह-कर्जवार१)	मालमत्तेचे सर्व भाग व खंड - फ्लॅट क्रमांक ४०५, ४था मजला, दिशा अपार्टमेंट, इमारत क्रमांक २, मनवेल पाडा ऑटो स्टैड जवळ आणि मनाली बार समोर मानेल पाडा, विरार पूर्व ठाणे महाराष्ट्र:- ४०१३०३	दि.३०/०१/२०२३ रोजी रु.६,९०,९०९/-रुपये सहा लाख नव्वद हजार नऊशे नऊ आणि फक्त पैसे शून्य	? ४.०५ .२०२ ४
٩	(कर्ज खाते क्र.०२५००१४७१५)/ वसई शाखा), आविद दस्तगीर तहसीलदार (कर्जदार) सायय आविद तहसीलदार (सह-कर्जदार १)	मालमत्तेचे सर्व भाग व खंड - फ्लॅट क्र. ३०१,३०२ आणि ३०३, ३रा मजला, विंग ए, अजय राज कॉम्प्लेक्स, गाव किरत, फेज ४ नागझरीजवळ, महागाव बोईसर पूर्व ठाणे महाराष्ट्र:- ४०१५०१	दि.२९/०८/२०२३ रोजी ह.६४,७९,०७७/- रुपये चौसष्ट लाख एकोणऍशी हजार सत्त्याहत्तर आणि पैसे शून्य फक्त	રપ.૦૫.૨૦૨૪
१०	(कर्ज खाते क्र.२६२०००००५४०)/ उहाणू शाखा), चेतन डी थोरात (कर्जदार) दीपक कुमार (सह-कर्जदार१)	मालमत्तेचे सर्व भाग व खंड - फ्लॅट क्रमांक १०३, पहिला मजला, फिया प्राईड सुंदरम शाळेजवळ, मोतीलाल रेसिडेन्सी जवळ, पालघर माहीम रोड माहीम, पालघर पश्चिम ठाणे महाराष्ट्र:- ४०१४०४	दि.२८/११/२०२३ रोजी ६.२०,३१,१९७/- रुपये वीस लाख एकतीस हजार एकशे सत्त्याण्णव आणि पैसे शून्य फक्त	? 4.04. ?0 78
११	(कर्ज खाते क्र.०४५०००००९४३३)/ ठाणे शाखा), इकबाल निशार अहमद खोकर (कर्जदार) मोहम्मद रफीक निसार अहमद खोकर (सह-कर्जदार१)	मालमत्तेचे सर्व भाग व खंड - फ्लॅट नं. ३१, तिसरा मजला, इमारत क्रमांक-९- बी, पंचवटी कोहौसोलि, खिरा नगर, इमिप्रेशन ऑफिसजवळ, सांताकुख पश्चिम, मुंबई मुंबई उपनगर महाराष्ट्र:- ४०००५४	दि.२८/११/२०२३ रोजी रु.४६,२१,३१७/- रुपये सहेचाळीस लाख एकवीस हजार तीनशे सतरा आणि पैसे शून्य फक्त	? ४.०५. २० २४
१२	(कर्ज खाते क्र.०४५००००९२७०)/ टाणे शाखा), पिक्सेल प्रिंट सोल्यूशन (कर्जदार) विपुल पटेल (सह-कर्जदार १) हीना पटेल (सह- कर्जदार २)	मालमत्तेचे सर्व भाग व खंड - मशिनचे नाव १) एचपी लॅटेक्स एल३१५ २) एचपी डिझाईनजेट डी५८०० मॉडेल क्र.:- १) एचपी लॅटेक्स एल३१५ २) एचपी डिझाईनजेट डी५८०० इनवॉईंस क्र.:- अ) एचपी लॅटेक्स एल३१५ प्रिंटर १ कार्ट्रिजच्या सेटसह साई फ्लेक्स रिप शैल घ्या २ वर्षांची विस्तारित वॉर्स्टी नी) एचपी डिझाईनजेट डी५८०० फ्रिंटर ऑनिक्स पोस्टर शॉपसह-मल्टी यूजर इनवॉईंस क्र.:- पी.आय.क्र.:- २०१८-१९-००३५	दि.३०/०१/२०२३ रोजी इ.१,५४,२२४/- रुपये एक लाख चोपन्न हजार दोनशे चोवीस आणि पैसे शून्य फक्त	₹ ४.०५. ₹०₹४

सहारा वन मेडिया ॲन्ड एन्टरटेनमेंट लिमिटेड		Slid: www.pratahkal.com
सीआवएन : L67120MH1981PLC024947 नोंदणीकृत कार्यालय : २५-२८, २ रा मजला, प्लॉट क्र. २०९, अटलांटा बिल्डॉंग, जमनालाल बजाज मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१	-	इंडिगोकडून आता म

(रु. लाखात)

38.30

(२७४.६७

(૨৬૪.૬७

(૨૭૪.૬૭)

(૨૮૪.७६

2862.6

(0.63)

(0.69

संचालक

१५.३५८.०

वर्ष अखोरकरिता

५४.३७

मुंबई, गुरुवार दि. ३० मे २०२४ 🧣

इंडिगोकडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा

: देशांतर्गत विमान कंपनी इंडिगोने महिला आल्याचे एअरलाइनचे म्हणणे आहे. तसेच, प्रवाशांसाठी एक खास सुविधा सुरू केली आहे. महिला प्रवाशांसाठी प्रवासाचा अनुभव अधिक यानुसार, वेब चेक-इन दरम्यान सीट निवडताना आरामदायक व्हावा, यासाठी ही सुविधा सुरू महिला प्रवाशांना आता इतर महिलांनी कोणती करण्यात आली आहे. हा एक चांगला उपक्रम सीट आधीच बुक केली आहे, ते पाहू येणार आहे, विशेषतः एकट्याने प्रवास करणाऱ्या आहे. त्यानुसार त्या आपली सीट निवडू शकतात. महिलांसाठी, ज्यामुळे त्यांना सुरक्षिततेच्या म्हणजेच, जर एखाद्या महिला प्रवाशाला दुसऱ्या कारणास्तव दुसऱ्या महिलेने घेतलेल्या सीटच्या महिलेच्या शेजारी आपली सीट हवी असेल शेजारी जागा बुक करता येते, असे एअरलाइन्सचे तर तिला आता तसे करण्याचा पर्याय मिळणार म्हणणे आहे.

नवी दिल्ली, दि. २९ (वृत्तसंस्था) आहे. मार्केट रिसर्चनंतर ही सेवा सुरू करण्यात

बेंचमार्क कम्प्युटर सल्युशन्स लिमिटेड

सीआयएन क्र. : L72000MH2002PLC137752 **नोंदणीकृत कार्यालय पत्ता :** शुनिट क्र. २, २ रा मजला, ज्योती वायर हाऊस, प्लॉट क्र. २३ए, शाह इंड. इस्टेट, वीरा देसाई रोड, अंधेरी (प), मुंबई ४०० ०५३

इमल : inio@benchmar	ksolutions.com datise : www.benchmarksolution.com
दि. ३१ मार	र्व, २०२४ रोजी संपलेल्या अर्थ वर्ष अखोर व वित्तीय वर्ष
्यको	करिता लेखापरिश्रीत विजीय जिल्ह्यांचा अटवाल

विवरण	अर्ध वर्ष अखोर वर्ष अर			खोर	
	३१.०३.२०२४ ३०.०९.२०२३ ३१.०३.२			४ ३१.०३.२०२३	
	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२२०१.४२	१३२२.५३	રૂપરરૂ.૬૫	३२४१.४	
सामान्य उपक्रमातून कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अतिरिक्त व/वा अतिविशेष बार्बीपूर्व)	१७५.६२	१२६.०८	308,90	૨૭૨.૭	
कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबींपश्चात)	१७५.६२	१२६.०८	308.U0	२७२.७	
कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बार्बीपश्चात)	શ્ર્સ. ૫૮	૬५.૬૬	२२१.२४	શ્૬५.૬	
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/ तोटा समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न					
(कर पश्चात)	શ્ર્સ, હટ	૬५.૬૬	२२१.२४	१९५.९	
प्रदानित इक्विटी भाग भांडवल*	६८६.४०	°408	*६८६.४०		
(दर्शनी मूल्य रु. १०/– प्रति शेअर)	१०	१०	१०	,	
अन्य इक्विटी			૧૮५૧.૭૮	१२८८.०	
उत्पन्न प्रति शेअर					
ए. मूळ	રૂ.૨५	१.९१	५.७३	શ્૬५૬.	
बी. सौम्य	રૂ.૨૫	१.९१	لا ي ان ع	શ્૬૫૬.	

*ईपीएस दि. ३० सप्टेंबर, २०२३ व ३१ मार्च, २०२४ अखोर अर्थ वर्षाकरिता वार्षिकी नाही.

टीप :

१. दि. ३१ मार्च, २०२४ अखेर अर्ध वर्ष व वर्ष अखेरकरिता लेखापरीक्षित वित्तीय अहवाल मर्यादीत केला आहे व दि. २८ मे, २०२४ रोजी सभेकरिता संचालक मंडळादारे मंजर केला आहे.

सेबी (सूची विनियमन व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत दाखाल स्टॉक एक्सचेंजसह दाखार दि. ३१ मार्च, २०२४ अखेर अर्ध वर्ष व वर्ष अखेरकरिता लेखापरीक्षित वित्तीय अहवाल विस्तृत प्रारूपाचा सारांश. वित्तीय वर्ष व अर्ध वर्ष अखेर दि. ३१ मार्च, २०२४ करिता वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com वर व कंपनीची वेबसाइट www.benchmarksolution.com

वर उपलब्ध आहे

संचालक मंडळाच्या वतीने व त्यांच्याकरिता

बेंचमार्क कम्प्युटर सल्युशन्स लिमिटेड सही/-

हेमंत मुद्दाना सानिल अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन : ०१२४५५३२

पिरामल कॅपिटल ॲण्ड हौसिंग फायनान्स लिमिटेड

सीआयएनः एल६५९१०एमएच१९८४पीएलसी०३२६३९ क्षेत्रीय कार्यालय : एचडीआयएल टॉवर्स, तळमजला अनंत कानेकर मार्ग, स्टेशन रोड, वांद्रे (पूर्व),

मुंबई - ४०० ०५१. महाराष्ट्र. **नौदणीकृत कार्यालय** : युनिटक्र.६०१, ६वा मजला, पिरामल अमिती इमारत, पिरामल अगस्त्या, कॉर्पोरेटपार्क, कमानी जंक्शन, फायर स्टेशन समोर, एल बी एस मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई - ४०० ०७०.

ताबा सूचना स्थावर मालमत्तेकरिता नियम ८-(१) सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ नुसार आणि परिशिष्ट-४

खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीययझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत पिरामल कॅपिटल ॲण्ड हैसिंग फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ (अधिनियम) च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत कर्जदार /सहकर्जदार/जामीनदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असन कर्जदार/जामीनदार/तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायदचाच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त कर्जदार/सहकर्जदार/जामीनदार यांचे लक्ष वेधण्यातयेत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३(८) ची तरतूद आहे. विशेषत: कर्जदाराला आणि सर्वसाधारणपणे जनतेला याद्वारे मालमत्तेचा व्यवहार न करण्याची खबरदारी देण्यात आली आहे आणि मालमत्तेशी कोणताही व्यवहार केल्यास पिरामल कॅपिटल ॲण्ड हौसिंग फायनान्स लिमिटेड वरील व्याजासह येथे नमूद केलेल्या रकमेसाठी शुल्क आकारले जाईल.

अ. क्र.		प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन (स्थावर मालमत्ता)	मागणी सूचना दिनांक आणि रक्षम	ताबा दिनांक	
\$	नालासोपारा शाखा), रितेश मुलराज रायचना (कर्जदार) पूजा रितेश रायचना (सह-कर्जदार?)	मालमत्तेचे सर्वभाग व खंड - फ्लॅट क्र. २०२, दुसरा मजला, एर्विंग, शिव वैभव कोहौसोलि, विजय नगर ऑटो स्टॅंड जवळ, विजय नगर, तुळिंज, नालासोपारा पूर्व ठाणे महाराष्ट्र:- ४०१२०९	दि.२७/११/२०२३ रोजी रु.३,२३,८६०/-रुपये तीन लाख तेवीस हजार आठशे साठ आणि पैसे शून्य फक्त	२५ मे २०२४	
R	शाखा), मिलिंद पाटील (कर्जदार) अलका पाटील (सह-कर्जदार१)	मालमतेचे सर्वभाग व खंड - फ्लॅट क्र. १०३, पहिला मजला, ए-विंग, साई राम पॅराडाईज एसएक्स, सर्व्हेनंबर ७१, हिसा क्रमांक १४ आणि १९, गावदेकरंग, तालुका भिवंडी व्रणे महाराष्ट्र- ४२१३०२	दि.०८/११/२०२३ रोजी रु.९,७६,४७८/- रुपये नऊ लाख शहाहत्तर हजार चारशे अठ्ठ्याहत्तर आणि फक्त पैसे शून्य	२५मे २०२४	
ŝ	टिटवाळा शाखा), मोहम्मद गुफान फारुकी (कर्जदार) सना मोहम्मद गुफान फारुकी (सह-कर्जदार१)	मालमत्तेचे सर्व भाग व खंड - फ्लॅट क्रमांक १००३, १० वा मजला, ए विंग स्टोन फ्लॉवर, रर्द्स हायस्कूल समोर गौरीपाडा, भिवंडी, ठाणे ठाणे महाराष्ट्र:- ४२१३०२	दि.२५/०९/२०२३ रोजी रु.१७,३२,३६६/- रुपये सतरा लाख बत्तीस हजार तीनशे सहासष्ट आणि पैसे शून्य फक्त	२५ मे २०२४	
8	(कर्ज खाते क्र.०९१००००३३३४)/ बोरिवली शाखा), उदय एन देवाङिगा (कर्जदार) जयशी उदय देवाङिगा (सह- कर्जदार९)	मालमत्तेचे सर्वभाग व खंड - फ्लॅट क्र. २०१, दुसरा मजला, जीवदानी अर्चना अपार्ट, देशपुख बंगलो जवळ, डोंगरपाडा गावठाण विरार पश्चिम ठाणे महाराष्ट्र:- ४०१३०३	दि.२८/०८/२०२३ रोजी रु.११,३७,८०४ /- रुपये अक्प्रा लाख सदतीस हजार आठशे चार आणि पैसे शून्य फक्त	२५ मे २०२४	
ų	कल्याण शाखा), अविनाश जैस्वाल (कर्जदार) सरीता अविनाश जैस्वाल (सह- कर्जदार १)	मालमत्तेचे सर्व भाग व खंड - प्लॅट क्रमांक ३०८, ३रा मजला, (बी विंग) इमारत ई१ शांती पार्क कोहौसोलि, ऑर्चिड पेटल्स प्रोजेक्टच्या बाजूला, म्हाडा कॉलनी, मोरिवली, अंबरनाथ (पू) ठाणे महाराष्ट्र:- ४२९५०१	दि.२७/११/२०२३ रोजी रु.९,९९,४९९/- रुपये नऊलाख नव्याण्णव हजार चारशे नव्याण्णव आणि फक्त पैसे शून्य	२५ मे २०२४	
w	मुंबई मेट्रो शाखा), इंतेझार हुसेन मन्सुरी (कर्जदार) नाजनीन बकर अली शेख (सह- कर्जदार१)	मालमत्तेचे सर्व भाग व खंड - फ्लॅट क्रमांक ७०२, ७वा मजला, मानशी एन्क्लेव्ह, काशीगाव, राज इस्टेट समोर, मीरारोड पूर्व, ठाणे, महाराष्ट्र:- ४०११०७	दि.३१/०७/२०२३ रोजी रु.३२,३१,९५१.०४ /- रुपये बत्तीस लाख एकतीस हजार नऊशे पन्नास आणि फक्त चार पैसे	२५ मे २०२४	
و	(कर्ज खाते क्र. २४१,०००००३५८)/ अंधेरी शाखा), सरफराज रोख (कर्वदार) मोहम्मद मोहसीन एम रोख (सह- कर्जदार१) मोहम्मद सादिक रोख (सह- कर्जदार२)	मालमत्तेचे सर्व भाग व खंड - एफक्रमांक २०४, २रा मजला, एर्विंग, एस्टीम क्लासिकओशिवरा गार्डन रोड, अमृत नगर, युनिव्हर्सल गार्डन टॉवर जोगेश्वरी पश्चिम सुंबई सुंबई उपनगर महाराष्ट्र:- ४००१०२	दि.२८/०८/२०२३ रोजी रु.२६,३८,०६९/- रुपये सव्वीस लाख अडतीस हजार एकोणसत्तर आणि पैसे शून्य फक्त	२५ मे २०२४	
6	(कर्ज खाते क्र. २५००००००५४२)/ घाटकोपर शाखा), देवीसिंग नाधुर्सिंग राजपूत (कर्जदार) पिंकी देवी सिंग राजपूत (सह-कर्जदार१)	मालमत्तेचे सर्वभाग व खंड - फ्लॅट क्र. १०२, १ला मजला, इमारत क्र.०३, रुस्तमजी एव्हरशाईन ग्लोबल सिटी अव्हेन्यू जे ग्लोबल सिटी, यझू पार्क जवळ, डोंगरे, विरार प., पालघर, ठाणे महाराष्ट्र:- ४०१३०३	दि.२९/०५/२०२३ रोजी रु.२६,१५,८७३/- रुपयेसव्वीस लाख पंधरा हजार आठरोञ्याहत्तर आणि फक्त पैसे शून्य	२५ मे २०२४	
¢,	ठाणे- नौपाडा शाखा), निवेदिता सुभाष मदल्ली (कर्नदार) सुभाष आर मदल्ली (सह- कर्जदार१)	मालमत्तेचे सर्व भाग व खंड - फ्लॅट क्र. ३०१, ३रामजला,बी/४, गावत्रीरेसिडेसी, खंडागळे इस्टेट, पूर्णा, भिवंडी, ठाणे ठाणे महाराष्ट्र:- ४२१३०२	दि.२०/१२/२०२३ रोजी रु.२०,७५,०५०/-रुपये वीस लाख पंच्याहतर हजार पन्नास आणि पैसे शून्य फक्त	२५ मे २०२४	
१०	(कर्ज खाते क्र.००५००००४५८६)/ फोर्ट शाखा), मोहम्मद मुबारक पटेल (कर्जदार)	मालमत्तेचे सर्व भाग व खंड - प्लॉट क्र. १,२,५,६,७,८ आणि ९, शी वृंदावन गाव बळेगाव, सरळगावच्या पुढे, मुरबाड माळरोज घाट रोड, मुरबाड ठाणे महाराष्ट्र:- ४२१४०१	दि.२७/१०/२०२३ रोजी रु.२,१६,४९,३३१/- रुपये दोन कोटी सोळा लाख एकोणपन्नास हजार तीनशे एकतीस आणि फक्त पैसे शून्य	२५ मे २०२४	
	(कर्ज खाते क्र. १८८००००२१५१)/ नालासोपारा शाखा), अजय सुरेश मोहिते (कर्जदार) ललिता सुरेश मोहिते (सह- कर्जदार१)	मालमत्तेचे सर्वभाग व खंड - फ्लॅट क्र. ६०४, ६ वा मजला, बी विंग, बिल्डींग क्र.४ साई आनंद, विनी हाईट्सच्या मागे लक्ष्मीवेन चेडा मार्ग, सोपारा, नालासोपारा पश्चिमठाणेमहाराष्ट्र- ४०१२०९	दि.१६/०१/२०२४ रोजी रु.३०,७२,४८२/- रुपये तीस लाख बाहतर हजार चारशे व्याऐंशी आणि पैसे शून्य फक्त	२५ मे २०२४	
१२	(कर्ज खाते क्र.०४५०००००५३५७)/ ठाणे- नौपाडा शाखा), सत्यविजय विलास भोगटे (कर्जदार) संपदा एस भोगटे (सह- कर्जदार१)	मालमत्तेचे सर्वभागव खंड - फ्लॅटक्र. ६०१, ६वा मजला, ए-१, विंग, भागीरथी विश्व, आपटेवाडी, शीगाव, बदलापूर पूर्व, ठाणे ठाणे महाराष्ट्र:- ४२१५०३	दि.२०/१२/२०२३ रोजी रु.९,३७,१९८/- रुपये नऊलाख सदतीस हजार एकशे अड्डयाण्णव आणि फक्त पैसे शून्य	२४मे २०२४	
83	(कर्ज खाते क्र.०९१००००४०८६)/ बोरिवली शाखा), लिलियन प्रेम (कर्जदार) आशीष जास्पर प्रेम (सह-कर्जदार १)	मालमत्तेचे सर्व भाग व खंड - फ्लॅट क्र.४०१, ४था मजला, टेन बीकेसी, विंग डब्ल्यू९ झोन बी, म्हाडा समोर, एन धर्माधिकारी रोड मिग कॉलनी, गांधी नगर, वांद्रे पूर्व, मुंबई मुंबई शहर महाराष्ट्र:-४००००१	दि.१४/१०/२०२३ रोजी रु.४,१०,७२,८२९/-४पये चार कोटी दहा लाख बाहत्तर हजार आठशे एकोणतीस पैसे आणि फक्त शून्य पैसे	२५ मे २०२४	
१४	(कर्ज खाते क्र.०९१००००४०७४)/ बोरिवली शाखा), चेतन कामत (कर्जदार) अलिना गिझेल लोबो कामत (सह- कर्जदार१)	मालमत्तेचे सर्व भाग व खंड - फ्लॅट नं. १७०२, १७वा मजला, टेन बीकेसी मिग कॉलनी, गांधी नगर, म्हाडा एन धर्माधिकारी रोड वांद्रे पूर्व, मुंबई मुंबई उपनगर महाराष्ट्र:- ४०००५१	दि.१४/१०/२०२३ रोजी रु.६,०९,८७,९७६/- रुपये सहा कोटी नऊ लाख सत्त्याऍशी हजार नऊशे शहाहत्तर आणि फक्त पैसे शून्य	२५ मे २०२४	
શ્વ	(कर्ज खाते क्र. १८४०००००७८०)/ घोडवंदर शाखा), महेश भागुजी डुंबरे (कर्जदार) अमित भागुजी डुंबरे (सह- कर्जदार?)	मालमत्तेचे सर्वभाग वखंड - गौरी इस्टेट, फ्लॅट क्र.७०३, क्द इमारत, ७वा मजला, मांजली बदलापूर, अंबरनाथ अंबरनाथ ठाणे महाराष्ट्र- ४२१५०२	दि.२७/११/२०२३ रोजी रु.१२,५४,९४४/- रुपये बारा लाख चौपन्न हजार नउझो चव्वेचाळीस आणि फक्त पैसे शून्य	२५ मे २०२४	
	सही/- (प्राधिकृत अधिकारी) दिनांक : ३० मे २०२४ पिरामल कॅपिटल ॲण्ड हौसिंग फायनान्स लि. ठिकाण : महाराष्ट्र (पूर्वीची दिवाण हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि.म्हणून ज्ञात)				

(३६.०३ (80.94 (७६.३८) (१९५.४५ (कर पूर्व, अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबी पूर्व) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा कर पूर्व (३६.०३) (80.94 (७६.३८) (१९५.४५ (अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबी पश्चात) कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (३६.०३) (१९५.४५) (80.94 (७६.३८) (अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबी पश्चात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (४६.५८ (४०.९५ (८६.४७ (२०६.०१ (तोटा) ६. इक्विटी भाग भांडवल २१५२.५० રશ્પર.પ 2842.40 २१५२.५० राखीव (गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदाम 24.294.8 निर्देशित मूल्यांकन राखीव वगळता) उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/ – प्रत्येकी) (০.१৬) (0.80) (0.28) (०.६२) मूळ सौम्य (०.१७) (0.20 (0.28) (०.६२) वरील अहवाल सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंज सह दाखल

दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वर्ष अखेरकरिता लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कर्श

20.47

तिमाही अखोरकरिता

२१.४

SAHARA

अनु.

क्र.

છ.

टीप :

रिकाण • लखनउ

दि. २९ मे, २०२४

INDIA PARIWAR

१. कार्यचलनामधून एकूण उत्पन्न (निव्वळ)

कालावधीकरित

विवरण

निव्वळ

नफा/(तोटा

38.03.5058 38.85.5053 38.03.5053 38.03.5058 38.03.5053

१२.३५

दि. **३१ मार्च, २०१४** अखेर वर्ष व वर्ष अखेर लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा विस्तृत सारांश आहे. संपूर्ण प्रारूप दि. **३१ मार्च, २०१४** यांच्या वित्तीय अहवाल यांचा स्टॉक एक्सचेंज वेबसाइट <u>www.bseindia.com</u> व कंपनीची वेबसाइट वर उपलब्ध आहे. (बिबेक रॉय चौंधरी)

डीआयएन : ०७६६३९९५

आदी इंडस्ट्रिज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ४२१, ४ था मजला, कैलाश प्लाझा, आर-ओडीओन मॉलजवळ, घाटकोपर (पूर्व), मुंबई - ४०० ०७७. सीआयएन : L25203MH1994PLC0206053

ई-मेल आयडी : aadi.industries@hotmail.com दूर. क्र. ९८६९४४१११८

दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखेरकरिता लेखापरिक्षीत स्थायी वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		तिमाही अखेरकरिता वर्ष अखेरकरिता				
अનુ.	विवरण	३१ मार्च,	३१ डिसेंबर,	३१ मार्च,	,,	
क्र.	19960	2028	2023	2023		
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षि
٩.	कार्यचलनातून एकूण महसूल	0	0	0	0	
२.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा,					
	अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी	0.20	(೮.৬৬)	(२.४०)	(९.१८)	(१७.६९
æ.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा,					
	(अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	05.0	(૪.७७)	(२.४०)	(९.१८)	(१७.६
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा,					
	(अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	6.20	(४.७७)	(२.४०)	(९.१८)	(१७.६
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न					
	(करपश्चात कालावधीकरिता समाविष्ट नफा/					
	(तोटा) (करपश्चात) व अन्य सर्वसमावेशक					
	उत्पन्न (कर पश्चात)	6.26	(૪.७७)	(२.४०)	(९.१८)	(१७.६)
ξ.	समभाग भांडवल	१०००	१०००	१०००	१०००	१०
હ.	राखीव (महसूल आरक्षण वगळता) गत वर्षांच्या					
	लेखापरिक्षीत ताळेबंदामध्ये निर्देशित महसूल					
	राखीव वगळता	-	-	-	(१६६९.१८)	(१६६०.०
٤.	प्रति शेअर उत्पन्न (रू. १०/–प्रत्येकी)					
	(चालू व खांडित कार्यचलनकरिता) –					
٩.	मूळ					
2	सौमिकत	(0.06)	(0.04)	(0.08)	(0.03)	(0.8)

त्तीय अहवालाचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट <u>https://www.bseindia.com</u> व कंपनीची वेबसाइट <u>www.aadiindustries.com</u> वर उपलब्ध आहे.

आदी इंडस्ट्रिज लिमिटेड सही/-

স্তথ্য সাহ

व्यवस्थापकीय संचालक ठिकाण : मुंबई (डीआयएन : ०१९४४३९०) दिनांक : २८ मे, २०२४

Piramal

Finance

कॉर्पोरेट ओळख क्रमांक : यु६७१९०एमएच२००७पीएलसी७४२८७

ठिकाण : मंबई

दि. २९ मे, २०२३

जाहीर सूचना
सूचना देण्यात येते की, विक्रेता व पुष्टी पक्ष अर्थात
सूचना दण्यात यत का, विक्रता व पुष्टा पद जवात १. श्रीम. प्रमिला सुर्यकांत माने (विवाहित
मुलगी) २. श्री. बाळू जयराम बेळे (मुलगा)
३. श्रीम. माया विजय सोनावले (विवाहित
मुलगी) ४. श्री. भागवत जयराम बेळे (मुलगा)
५. श्रीम. बबिता विलास माने (विवाहित
मुलगी) हे सर्व दिवंगत श्री. जयराम बाबू बेळे व
श्रीम. जिजाबाई जयराम बेळे यांचे कायदेशीर
वारस आहेत व त्या दोघांचा मृत्यू झाला आहे.
श्रीम. जिजाबाई जयराम बेळे यांचे नाव
अभिहस्कांकन करार, विकास करार यामध्ये
निर्देशित केले आहे व त्यांच्या मृत्यूनंतर फ्लॅट जागा
व त्यांचे शेअर्स भांडवल त्यांच्या सर्व पाच वरील
निर्देशित मुले यांच्या नावे हस्तांतरण केले आहे व
त्यांची मुले अर्थात विक्रेता, पुष्टी पक्ष हे सर्व संयुक्त
मालक, कायदेशीर वारस व भारतीय जप्ती कायदा
अधिकारी आहेत व आता सर्व खालील निर्देशित
अनुसूचीमध्ये अधिक विवरणीत मालमत्तेची विक्री/
हस्तांतरण करण्यास इच्छुक आहेत व माझे अशील
१. श्री. दिप सुभाष लेंडे व २. श्रीम. प्रिया
दिप लेंडे हे खालील अनुसूचीमध्ये विवरणीत
मालमत्तेची खारेदी करण्यास इच्छुक आहेत.
कोणाही व्यक्तीस/ संस्था/ कंपनी/एच. यू.एफ/
वित्तीय संस्था/ संघटना/ लेंडर्स व/वा धनको यांना
सदर फ्लॅट व/वा कोणत्याही भागाच्या संबंधात
कोणतेही दावे वा हक्क, अधिकार, शेअर व/वा
हितसंबंध असल्यास तसेच आवंटन, विक्री,
अदलाबदल, जप्ती, भेट, देणगी, भाडेकरार, उप
भाडेकरार, वहिवाट, उप वहिवाट, लीव्ह ॲन्ड
लायसन्स, परवाना, देणगी, गहाण, अडथळे,
धारणाधिकार, प्रभार, न्यास, वारसा, जप्ती, करार, कत्राट, उपक्रमांचे अशंदान, सुविधाधिकार,
कत्राट, उपक्रमाच अशदान, सुावधााधकार, अधिकार मार्फत, जप्ती, ताबा, कौंटुंबिक व्यवस्था,
आधकार माफत, जप्ता, तावा, काटुावक व्यवस्था, सेटलमेंट, देखभल, कोणत्याही न्यायालयाचे
सटलमट, दखमल, काणत्याहा न्यायालयाच आदेश, हुकूम, खटला, जप्ती, आरक्षण विकास
हक्क, एफएसयू कन्जम्पशन, दायित्व वा समिती वा
रुक, एकएसयू कर्ण्यन्तरान, चापांच चा सामता चा मागण्या अडथळे काही असल्यास वा अन्य काही
असल्यास त्यांनी याद्वारे अधोहस्ताक्षरित यांना सदर
दावे, जर काही असल्यास सर्व संबंधित दस्तावेज
यांच्यासह सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १४
दिवसांच्या आत सूचित करणे आवश्यक आहे
अन्यथा सदर दावे व दावे, काही असल्यास
कोणत्याही संदर्भाविना हस्तांतरण पूर्ण करण्यात
येईल व सदर व्यक्तींचे/संस्था/ संघटना दावे
अधित्यागीत मानले जातील व माझे अशील यांना
बंधनकारक नसतील.
वरील संदर्भित अनुसूची
फ्लॅट क्र. ५०३ (जुना फ्लॅट क्र. १८१९),
बिल्डींग क्र. ५६, बी विंग, ५ वा मजला, नेहरू
नगर गीतांजली को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग
सोसायटी लि., नेहरू नगर, कुर्ला (पूर्व), मुंबई
800 098.

वकील : सुनिल बी. घोरपडे बिल्डींग क्र. ११५च्या मागे, सानिध्य जिमच्या पुढे, नेहरू नगर, कुर्ला (पू), महाराष्ट्र ४०० ०२४ दूर. ९२२४३३९२९३ दि. २८.०५.२०२४